



---

## Lloyds Metals and Energy Limited

Regd. Office : Plot No. A 1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, 442 505, Maharashtra. Tel. 07172 285099 /103/398 Fax 07172 285003.  
Corporate Office : A2, 2nd Floor Madhu Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai-400013. Tel.No. 022-6291 8111. Fax No. 022- 6291 8260  
CIN: L40300MH1977PLC019594 Website : [www.lloyds.in](http://www.lloyds.in) Email: [investor@lloyds.in](mailto:investor@lloyds.in)

**Date:- 15<sup>th</sup> November, 2020**

**To,**  
**BSE Limited**  
The Corporate Relationship Department  
P.J. Towers, 1<sup>st</sup> Floor,  
Dalal Street,  
Mumbai – 400 001

To,  
Head- Listing & Compliance  
**Metropolitan Stock Exchange of India Ltd. (MSEI)**  
Vibgyor Towers, 4th floor,  
Plot No C 62, G - Block,  
Opp. Trident Hotel,  
Bandra Kurla Complex,  
Bandra (E), Mumbai – 400 098

**Sub: Submission of Newspaper publication of the Nil Statement of Deviation/Variation in utilization of funds raised.**

**Ref: BSE Scrip Code: 512455**  
**BSE and MSEI Scrip ID: LLOYDSME**

---

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 47 (1)(c) and 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have pleasure to furnish herewith the newspaper clippings of the Nil Statement of Deviation/Variation for the Quarter and Half year ended 30th September, 2020, published in newspapers – Business Standard (English) and Chandrapur Mahasagar (Marathi) on 14<sup>th</sup> November, 2020.

Kindly take note of the same.

Thanking you,  
Yours faithfully,  
**For Lloyds Metals and Energy Limited**

**Sneha Yezarkar**  
**Company Secretary**

**BANK OF INDIA - VENGURLA BRANCH**  
Vengurla, Sindhudurga. Phone: 02366-262233  
E-mail: Vengurla.Ratnagiri@bankofindia.co.in

**APPENDIX - IV POSSESSION NOTICE** (See Rule-8(1))  
(For immovable property)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of the Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 13.12.2019 calling upon the borrower **Mr. Sanjay Dattaram Gavade** to repay the amount mentioned in the notice being **Rs. 11,07,422/- (Rupees Eleven Lakh Seven Thousand Four Hundred & Twenty Two only) (plus uncharged interest from 01.12.2019)** within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this **10th day of November of the year 2020.**

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **Bank of India** for an amount of **Rs. 11,07,422/-** and interest thereon from 01.12.2019.

The Borrower's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE PROPERTY**  
Equitable mortgage of Residential Flat No. 203 on the Second Floor, Wing - A, Vinayak Residency, situated on Survey No. 480, Hissa No. 1, Area 600 Sq. Ft., Taluka Vengurla, Dist. Sindhudurg, Maharashtra. Sd/-  
Date : 10.11.2020, Place : Vengurla Authorised Officer, Bank of India

**POSSESSION NOTICE (for immovable property) Rule 8-(1)**

Whereas, the undersigned being the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL), under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, a Demand Notice was issued by the Authorized Officer of the company to the borrowers / co-borrowers mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of IIFL for an amount as mentioned herein under with interest thereon. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, if the borrower clears the dues of the "IIFL" together with all costs, charges and expenses incurred, at any time before the date fixed for sale or transfer, the secured assets shall not be sold or transferred by "IIFL" and no further step shall be taken by "IIFL" for transfer or sale of the secured assets.

Name of the Borrower(s)	Description of Secured Asset (Immovable Property)	Total	Date of Demand Notice	Date of Possession
Thane Branch Mr. Ravishankar H Mishra, Mrs. Jyoti Ravishankar Mishra (Prospect No. 714680)	All that piece and parcel of Flat No.503, 5th Floor, B Wing, admeasuring 43.25 Sq. Mtrs., "Ashok Smriti" Ghodbunder Road, Kasarvadavali, Thane-400601	Rs. 41,34,353/-	09-Jan-2020	12-Nov-2020

For further details please contact to Authorized Officer at Branch Office :- Shop No. 5, Ground Floor, Lily Apartment, Parsi Ajiyari Lane, Tembhi Naka, Charai, Thane West, Thane, Maharashtra-400601/Corporate Office : Plot No. 98, Phase-IV, Udyog Vihar, Gurgaon, Haryana. Place: Thane Date: 14-11-2020 Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Limited (IIFL HFL)

**SHRI KRISHNA DEVCON LIMITED**  
Registered office: "Sri Krishna" 805/806, Opp. Laxmi Industrial Estate New Link Road, Andheri West Mumbai MH 400053 IN  
Corporate Office: MZ - 1 & 2, Starlit Tower, 29, Y N Road, Indore MP 452001 IN  
Ph.: (Mumbai) + 91-22- 26732840 & (Indore) + 91-731- 3018689 • E mail: shrikrishna@shrikrishna.com & info@shrikrishna.com • Website: www.shrikrishnadevconlimited.com • CIN: L67190MH1993PLC075295

**Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2020** (Rs. In Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	For the Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30/09/2020 (Unaudited)	30/06/2020 (Unaudited)	30/09/2019 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)	30/09/2019 (Unaudited)
1.	Total Income from Operations	801.88	112.88	244.55	914.76	728.23
2.	Net Profit/(Loss) before Tax and Exceptional Items	281.09	(43.03)	6.70	238.06	48.01
3.	Net Profit/(Loss) for the period before tax	281.09	(43.03)	6.70	238.06	48.01
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	210.46	(32.20)	2.46	178.26	32.26
5.	Total Comprehensive Income for the period	210.46	(32.20)	2.46	178.26	32.26
6.	Equity Share Capital (Rs. 10/- each)	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00
7.	Earning Per Share (Rs. 10/- each)					
	1. Basic EPS:	0.75	(0.12)	0.01	0.64	0.12
	2. Diluted EPS:	0.75	(0.12)	0.01	0.64	0.12

**Standalone Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2020** (Rs. In Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	For the Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30/09/2020 (Unaudited)	30/06/2020 (Unaudited)	30/09/2019 (Unaudited)	30/09/2020 (Unaudited)	30/09/2019 (Unaudited)
1.	Total Income from Operations	801.88	112.88	244.55	914.76	728.23
2.	Net Profit/(Loss) before Tax and Exceptional Items	281.09	(43.03)	6.70	238.06	48.01
3.	Net Profit/(Loss) for the period before tax	281.09	(43.03)	6.70	238.06	48.01
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	210.46	(32.20)	2.46	178.26	32.26
5.	Total Comprehensive Income for the period	210.46	(32.20)	2.46	178.26	32.26
6.	Equity Share Capital (Rs. 10/- each)	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00	2,800.00
7.	Earning Per Share (Rs. 10/- each)					
	1. Basic EPS:	0.75	(0.12)	0.01	0.64	0.12
	2. Diluted EPS:	0.75	(0.12)	0.01	0.64	0.12

**Notes:**  
1. The above financial results for the quarter and half year ended September 30, 2020 have been reviewed by the audit committee and approved by the board of director at its meeting held on 12th November 2020.  
2. The above is an extract of the detailed format of Unaudited Quarterly Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Quarterly Financial Results is available on the BSE Limited's website i.e. <http://www.bseindia.com> at URL: [https://www.bseindia.com/stock-share-price/shri-krishna-devcon-ltd/shrikrish/531080/corp-announcements/and also on the company's website](https://www.bseindia.com/stock-share-price/shri-krishna-devcon-ltd/shrikrish/531080/corp-announcements/and%20also%20on%20the%20company's%20website) i.e. <http://shrikrishnadevconlimited.com> at URL: <http://shrikrishnadevconlimited.com/financial-results/>.

For Sri Krishna Devcon Limited Sd/-  
Mukesh Kumar Jain (Director)  
Place : Indore Date : November 12, 2020

**SWAN ENERGY LIMITED**  
(Formerly, Swan Mills Limited)  
Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294  
Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001  
Phone:022-40587300; Fax:022-40587360; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in

**Extract from the Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2020** (₹ In Lacs)

Particulars	Quarter ended 30/09/2020 (Unaudited)	Half Year ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter ended 30/09/2019 (Unaudited)
	Total income from operations	8,827.85	11,793.07
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(894.20)	(1,066.51)	98.81
Net Profit for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	(894.20)	(1,066.51)	98.81
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(894.20)	(1,066.51)	98.81
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(894.20)	(1,066.51)	98.81
Equity Share Capital	2,442.57	2,442.57	2,442.57
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continued and discontinued operations)			
Basic :	(0.37)	(0.44)	0.04
Diluted:			

**Notes:**  
1. The above results have been reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at their meetings held on 12/11/2020.  
2. **Key Standalone Financial Information:**

Particulars	Quarter ended 30/09/2020 (Unaudited)	Half Year ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter ended 30/09/2019 (Unaudited)
	Total Income	7,889.41	9,944.41
Profit before tax	12.43	(498.37)	128.61
Net Profit after Tax	12.43	(498.37)	128.61

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com & www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in

For Swan Energy Limited Sd/-  
Nikhil V. Merchant Managing Director  
Place : Mumbai Date: November 12, 2020

**PUBLIC NOTICE**

NOTICE given on behalf of my client Mr. Sanjeev Mehra that the following specified property was jointly owned by Mr. Sanjeev C. Mehra and Mr. Chandrakumar Gopaladas Mehra after death of Mr. Chandrakumar Gopaladas Mehra dated 03.11.2012 50% share owned by Mr. Chandrakumar Gopaladas Mehra. Property has been released in favour of Mr. Sanjeev Mehra by his other legal heirs and remaining 50% share has been also transferred in favour of Mr. Sanjeev Mehra and he is owner of total 100% share in said property. Therefore any person(s) having any claim in respect to above specified property or any part thereof by way of sale, gift, release deed, mortgage, exchange, maintenance, inheritance, possession, tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption under any Agreement or other disposition or under any decree, order or award or otherwise claiming howsoever are hereby requested to make the same known in writing together with supporting documents to the undersigned at their office 205, Ishan Residency, Bhagirathi Smriti CHS, Opp. Gadgevi, Hanuman Mandir, Gokhale Road, Thane (West) within period of 8 days (both days inclusive of ) of publication hereof failing which claim of such person(s) will be deemed to be waived and abandoned.

**SCHEDULE**

All that piece and parcel of land known as Shop no. 6, on the Ground floor, the building known as "The Paras Darshan Co-operative Housing Society Ltd.", situated at M. G. Road, Ghatkopar (East), Mumbai - 400 077, admeasuring 400 sq. ft. carpet area, constructed on land bearing CTS no. 4207 and 4239 in Village - Ghatkopar-Kiroli, in the Registration District and Sub-District of Mumbai Suburban and Mumbai City and within the limits of "N" Ward office of Municipal Corporation of Greater Mumbai. (As per Agreement)

Dt. 14.11.2020 Sd/-  
Manisha Abhyankar (ADVOCATE)

**LLOYDS METALS AND ENERGY LIMITED**  
Regd. Office : Plot No. A-1-2, MIDC Area, Ghugus, Dist. Chandrapur, 442 605, Maharashtra. Tel. 07172 286099 / 020296 Fax: 07172 286002.  
Corporate Office : A2, 2nd Floor, Madhav Estate, Pandurang Budhkar Marg, Lower Parel, Mumbai-400013. Tel.No. 022-6291 8111. Fax No. 022- 6291 8280  
CIN: L46900MH1977PLC019594 Website : www.lloyds.in Email: investor@lloyds.in

**NIL STATEMENT OF DEVIATION/ VARIATION IN UTILIZATION OF FUNDS RAISED**

Name of listed entity	Lloyds Metals and Energy Limited
Mode of Fund Raising	Preferential Issue of Convertible warrants & Optionally Fully Convertible Debentures (OFCDB)
Date of Raising Funds of 2,40,00,000 Convertible Warrants (CFCDs) - (a)	19 <sup>th</sup> June, 2020
Amount Raised (25% of the value of warrant was received for 2,40,00,000 Convertible warrants)- (b)	Rs. 4,50,00,000/-
Date of Raising Funds of 2,66,50,000 Optionally Fully Convertible Debentures (OFCDBs)	26 <sup>th</sup> June, 2020
Amount Raised for Optionally Fully Convertible Debentures (CFCDs) - (c)	Rs. 19,86,75,000/-
Date of Raising Funds on conversion of 1,20,00,000 Convertible Warrants into Equity Shares (1st Tranche)	31 <sup>st</sup> July, 2020
Amount Raised (75% of the value of warrant was received on conversion of 1,20,00,000 Convertible warrants into Equity Shares (1st Tranche)- (c)	Rs. 6,75,00,000
Date of Raising Funds on conversion of 1,20,00,000 Convertible Warrants into Equity Shares (2nd Tranche)	22 <sup>nd</sup> August, 2020
Amount Raised (75% of the value of warrant was received on conversion of 1,20,00,000 Convertible warrants into Equity Shares (2nd Tranche)- (d)	Rs. 6,75,00,000
Total amount Raised (a+b+c+d)	Rs. 37,86,75,000/-
Report filed for Quarter ended 30th September, 2020	Not Applicable
Monitoring Agency	Not Applicable
Monitoring Agency Name, if applicable	Not Applicable
Is there a Deviation / Variation in use of funds raised	No
If yes, whether the same is pursuant to change in terms of a contract or objects, which was approved by the shareholders	Not Applicable
If Yes, Date of shareholder Approval	Not Applicable
Explanation for Deviation / Variation	Not Applicable
Comments of the Audit Committee after review	Nil
Comments of the auditors, if any	Nil
Objects for which funds have been raised and where there has been a deviation- Not Applicable	

For Lloyds Metals and Energy Limited Sd/-  
Babulal Agrewal Managing Director DIN: 00282989  
Date: 13/11/2020  
Place: Mumbai

**SIDDHESH APARTMENT CO-OP. HSG. SOC. LTD.**  
MUM/CHSG(TC)9092/28.04.2011.  
2nd Khattar Lane, Dr. Babasaheb Jaijkar Marg, Thakurdwar, Mumbai-400 002.

**PUBLIC NOTICE**

Siddhesh Apartment Co-op. Housing Society Ltd. Regd. No. MUM/W-C/HSG(TC)9092/400 002, 2nd Khattar Lane, Dr. Babasaheb Jaijkar Marg, Thakurdwar Road, Mumbai-400 002. The occupant late Smt. Suman K. Shah is joint member with her daughter Miss Kokila K. Shah, Flat No. 603, 6th floor, holding Share Certificate No. 62, bearing distinctive nos. 306 to 310. She has expired on 27.04.2009 without making Nomination/will, leaving behind 5 legal heirs/representative as 1) Mr. Harish K. Shah (Son), 2) Mrs. Urmila N. Fadia (Daughter), 3) Mrs. Raksha M. Fadia (Daughter), 4) Mrs. Devila A. Dalal (Daughter) & 5) Miss Kokila K. Shah (Daughter). Out of five legal heirs her joint member and daughter Miss Kokila K. Shah have applied to the Society to transfer 50% undivided share to her name. She has submitted consent/affidavit of above legal heirs as per law. The Society hereby invites claims, objections from any other heirs or other claimants/objector to transfer the Shares & interest of the deceased member within a period of 15 days from publication of this notice if claims with documentary evidence is not received within prescribed period, the society shall be free to transfer shares & interest of deceased member to her daughter Miss Kokila K. Shah.

For SIDDHESH CO-OP. HSG. SOC. LTD. Sd/-  
SECRETARY  
Time 11am to 1pm  
Mumbai, Date: 13.11.2020

**JPT SECURITIES LIMITED**  
Regd. Office : SKIL House, 209, Bank Street Cross Lane, Fort, Mumbai – 400 023 CIN : L67120MH1994PLC204686  
E-mail: company.secretary@jptsecurities.com, Website: www.jptsecurities.com, Tel. No.: +91-22-66199000, Fax No.: +91-22-22696024

**Unaudited Financial Results for the Quarter and Period ended 30th September, 2020** (Rs in Lacs except otherwise stated)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter ended 30/06/2020 (Audited)	Quarter ended 30/09/2019 (Unaudited)	Year ended 31/03/2020 (Audited)	Quarter ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter ended 30/06/2020 (Audited)	Quarter ended 30/09/2019 (Unaudited)	Year ended 31/03/2020 (Audited)
1.	Total Income from operations (net)	-	-	-	-	-	-	-	-
2.	Net Profit / (Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	-	-	-	-	-	-	-	-
3.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax, (After Exceptional and/or Extraordinary Items)	-	-	-	-	-	-	-	-
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax, (After Exceptional and/or Extraordinary Items)	-	-	-	-	-	-	-	-
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
6.	Equity Share Capital	-	-	151.55	151.55	300.60	300.60	300.60	300.60
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year).	-	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) for Continuing and discontinued operations								
	Basic :	(0.03)	0.08	0.02	(0.59)	(0.03)	0.07	0.01	(0.67)
	Diluted:	-	0.08	0.02	(0.59)	(0.03)	0.07	0.01	(0.67)

**NOTES:**  
1. The above is an extract of the detailed format of Annual / Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Company's website at [www.jptsecurities.com](http://www.jptsecurities.com) and the website of Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

By order of the Board of Directors  
For JPT Securities Limited Sd/-  
CHINTAN CHHEDA  
Director - DIN : 08098371  
Place: Mumbai Date : November 13, 2020

**KLK CAPITAL SERVICES LIMITED**  
Regd. Office : SKIL House, 209, Bank Street Cross Lane, Fort, Mumbai – 400 023. CIN : L67120MH1994PLC2218169  
E-mail: company.secretary@klkcapital.com, Website: www.klkcapital.com, Tel. No.: +91-22-66199000, Fax No.: +91-22-22696024

**Unaudited Financial Results for the Quarter and Period ended 30th September, 2020** (Rs in Lacs except otherwise stated)

Sr. No.	Particulars	Standalone				Consolidated			
		Quarter ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter ended 30/06/2020 (Audited)	Quarter ended 30/09/2019 (Unaudited)	Year ended 31/03/2020 (Audited)	Quarter ended 30/09/2020 (Unaudited)	Quarter ended 30/06/2020 (Audited)	Quarter ended 30/09/2019 (Unaudited)	Year ended 31/03/2020 (Audited)
1.	Total Income from operations (net)	-	-	-	-	-	-	-	-
2.	Net Profit / (Loss) for the Period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	-	-	-	-	-	-	-	-
3.	Net Profit / (Loss) for the Period Before Tax, (After Exceptional and/or Extraordinary Items)	-	-	-	-	-	-	-	-
4.	Net Profit / (Loss) for the Period After Tax, (After Exceptional and/or Extraordinary Items)	-	-	-	-	-	-	-	-
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the Period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)	NA	NA	NA	NA	NA	NA	NA	NA
6.	Equity Share Capital	-	-	436.78	436.78	300.60	300.60	300.60	300.60
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year).	-	-	-	-	-	-	-	-
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) for Continuing and discontinued operations								
	Basic :	0.08	0.16	0.30	(0.08)	0.08	0.16	0.30	(0.30)
	Diluted:	0.08	0.16	0.30	(0.08)	0.08	0.16	0.30	(0.30)

**NOTES:**  
1. The above is an extract of the detailed format of Annual / Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Annual Financial Results are available on the Company's website at [www.klkcapital.com](http://www.klkcapital.com) and the website of Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited at [www.bseindia.com](http://www.bseindia.com).

By order of the Board of Directors  
For KLK Capital Services Limited Sd/-  
CHINTAN CHHEDA  
Director - DIN : 08098371  
Place: Mumbai Date : November 13, 2020

**SCANDENT IMAGING LIMITED**  
Regd. Off: Plot No. A.357, Road No. 26, Wagle Industrial Estate, MIDC, Thane (West) - 400604, Maharashtra  
Tel No.: 022-25833205 | CIN: L93000MH1994PLC080842

**Statement of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2020** (Figures in Rs. lakhs unless stated otherwise)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Half Year Ended		Year Ended
		30.09.2020 (Unaudited)	30.06.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)	30.09.2020 (Unaudited)	30.09.2019 (Unaudited)
1.	Total Income from operations	1,164.62	795.27	408.11	1,959.89	656.36
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	166.21	131.54	94.79	297.75	(0.87)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	166.21	131.54	94.79	297.75	(0.87)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	123.00	97.34	94.79	220.34	(0.87)
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	-	-	-	-	-
6.	Equity Share Capital (FV of Rs. 10 per share)	3,210.00	3,210.00	3,210.00	3,210.00	3,210.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-	-
8.	Earnings in Rs. Per Share (FV of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) Basic and Diluted	0.380	0.300	0.300	0.690	-
						0.010

**Notes:**  
1. The above is an extract of

